

सहयोगी प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी, शासकीय
अभियांत्रिकी महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिकी
महाविद्यालयीन शिक्षक सेवा (गट-अ) पदावरील
सरळसेवेने नियुक्तीबाबत.

महाराष्ट्र शासन

उच्च व तंत्र शिक्षण विभाग

शासन शुध्दीपत्रक क्रमांक :- उवतंशि/तांशि -१/३३/१३/११९/१३/भाग-३

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई ४०० ०३२

दिनांक : १४ सप्टेंबर, २०१७.

संदर्भ :- शासन निर्णय क्र. उवतंशि/तांशि -१/३३/१३/११९/१३, दि. ०५.०८.२०१७.

शुध्दीपत्रक :-

संदर्भाधीन शासन निर्णयामधील परिच्छेद ०७ खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

“महाराष्ट्र शासनाच्या सेवेत कार्यरत असलेल्या उमेदवारांचे परिविक्षाधीन काळातील वेतन महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ मधील नियम ११ नुसार निश्चित करावे. महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, १९८१ च्या नियम ३९(१) मधील पहिल्या परंतुकानुसार त्यांना परिविक्षाधीन कालावधीत वेतनवाढ अनुज्ञेय राहिल. त्यांचे नवीन पदावरील प्रारंभिक वेतन वित्त विभागाच्या क्र. वेतन-१२८९/प्र.क्र. २/९०/सेवा-३, दि. २३ मार्च, १९९४ मधील तरतूदीनुसार संस्थास्तरावर निश्चित करण्यात यावे.”

सदर शासन शुध्दीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०९१४१३२५३२५९०८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(समीर ढेरे)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति:

संदर्भाधीन शासन निर्णयातील सर्व संबंधित सहयोगी प्राध्यापक, यंत्र अभियांत्रिकी.

प्रत:-

- १) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- २) मा. मंत्री, उच्च व तंत्रशिक्षण यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई.
- ४) संचालक, तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ५) प्र. सह संचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय, पुणे/नागपूर/नाशिक
- ६) प्राचार्य, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, कराड/चंद्रपूर/अवसरी/जळगाव/नागपूर.
- ७) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता/लेखा परीक्षा) महाराष्ट्र-१/२ मुंबई/नागपूर.
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, सातारा/चंद्रपूर/पुणे/जळगाव/नागपूर.
- ९) अप्पर मुख्य सचिव, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, यांचे स्वीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई.
- १०) निवड नस्ती-तांशि-१.